GMR Infrastructure Limited

Corporate Office:
New Udaan Bhawan, Opp. Terminal-3
Indira Gandhi International Airport
New Delhi-110037
CIN: L45203MH1996PLC281138
T +91 11 42532600
F +91 11 47197181
W www.gmrgroup.in
E Gil.Cosecy@gmrgroup.in

August 29, 2020

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Plot no. C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai - 400 051

Dear Sir/ Madam,

Sub: Compliance under SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020, please find enclosed the copies of Notice to the Shareholders published in the newspaper for the 24th Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 21, 2020 through Video Conferencing.

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully

for GMR Infrastructure Limited

T. Venkat Ramana Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Registered Office: Plot No. C-31, G Block 7th Floor, Naman Centre Bandra Kurla Complex (Opp. Dena Bank) Bandra(East), Mumbai-400 051

At the crossroads: Drug retailing needs new regulatory framework

As traditional chemists fight for their space, online players make inroads

RUTAM VORA

he battle in India's drug retailing sector has never been as fierce and ruthless as it is now. And the stakes are high. On one side are big corporate monies

flowing into tech-driven platforms. And on the other is the traditional dawai wala or the friendly neighbourhood chemist, faced with **LEAD** the prospect of being left behind in a digitally-savvy STORY ecosystem.

Traditional chemists and online pharmacies have, in the past, been involved in a low-intensity stand-off. But all that changed earlier this month, with the entry of corporate behemoths like Amazon and Reliance, the former on its own and the latter by investing ₹620 crore in Netmeds.

Crying foul on these developments is the All India Organisation of Chemists & Druggists (AIOCD), an apex representative body of over 8.5 lakh offline drug retailers in the country. Not only are these fancy platforms for online drug purchases "illegal", it says, but they also threaten the very existence of the dawai wala. In a letter to Amazon's global chief Jeff Bezos, AIOCD has said the "e-pharmacies" segment is fraught with legal issues and controversy. In another letter to billionaire Mukesh Ambani, the AIOCD has called for a rethink of its investment.

Flipkart is reportedly waiting in the wings and online players Pharmeasy and Medlife are said to be exploring a merger. All this activity would create a

"monopoly in a perfect competition market" of drug retailing, says AIOCD.

Compounders to e-pharmacy

In eight decades, India's drug retailing has had several makeovers. In the post-World War II era and in the absence of a recognised profession of Pharmacy, drugs were sold by unqualified "compounders", according to researcher Harikishan Singh in his paper on "Pharmaceutical Society of India (PSI): The oldest Indian Pharmaceutical Organisation", quoting archives from the Government of Madras.



Singh noted that in 1938, the first pharmacy body - the erstwhile PSI - recommended to the Government of Madras to change 'compounder' to 'pharmacist' and 'chemist and druggist' to 'pharmaceutical chemist' to suit legal requirements. The Drugs and Cosmetics (D&C) Act, 1940, became the first national law for pharmacies and the Drugs and Cosmetics Rules, 1945, laid down the rules. Under the Pharmacy Act 1948, the prac-

tice of pharmacy was restricted to professional, registered pharmacists.

Pharmeasy

and Medlife

merge),

Netmeds

by Reliance)

and Amazon

Today, drug retailing stands at a crucial turning point again, requiring clarity and redefinition on the sale of medicines online, given the Government's overall digital plans. Presently, "e-pharmacies" tread carefully, calling themselves an "online marketplace for medicines".

Traditional pharmacists regulated under the D&C Act compete with online competition that is not under the same Act but under the Information Technology Act, 2000, which governs e-commerce and digital applications.

Under the present drug laws, each chemist requires a registered qualified pharmacist who reads prescriptions and dispenses medicines to the patient, says Yogesh Patel, a druggist, and Secretary of Ahmedabad-based drug retailers association. "For e-pharmacies there is no such law, will they ensure same compliance as chemists? Online pharmacies are illegal as there is no law governing them," he says. "The government supports e-pharmacies and we fear that they will tweak the laws in favour of such companies. There are more than 58 lakh families associated with the drug retailing business in India. If e-pharmacies have their way, then it is feared that 40-50 per cent of chemists will be out of business". And this amidst the Government's rhetoric of job creation and becoming self-sufficient, he adds.

Covid's e-pharmacy booster

On the other side of the divide, experts say that Covid-19 has unlocked business opportunities for the online sale of medicines as people stayed at home fearing the contagion. Average daily orders shot up from 6,500 in pre-Covid times to about 55,000 during the Covid-induced lockdown, according to trade data. Further, e-pharmacy users grew by three times to about 9 million, post-Covid.

Former e-pharmacy representative, Aamit Khanna observes that in about four months, online drug purchases have grown. "This included mostly over-thecounter (OTC) drugs, while there are some prescription drugs also for diabetic care, cardiovascular diseases and dermatology. Teleconsultations have gone up too, helping to push up the sales," says Khanna. He admits that the D&C Act presently does not cover e-pharmacies but says there is a need to fast-track a new framework for the sale of online medicines. "With technology, there comes accountability too. The current laws have several gaps and the offline players take advantage of it. A large amount of antibiotics is sold through offline stores, unsupervised, without prescription. It is not just the e-pharmacies that need to be governed under the law, the existing druggists also need to be covered for accountability. The current D&C Act is old and outdated as it is no longer relevant to the current industry practice," he points out.

BY INVITATION

From a 'just in time' to 'just in case' supply chain in a post-Covid world

Delivery models will be built on self-reliant and robust value chains



KARAN SINGH

₹he Covid-19 pandemic has drawn comparisons with various colossal events that became pivotal moments in history. Given the relative proximity of the ongoing crisis, World War II comes closest. Like it did then, this crisis has raised several questions against accepted norms that govern the modern world.

In the last few decades, goods with high value were manufactured in a competitive market, taking advantage of low cost of labour and materials. Aided by technology, this global network became highly efficient and the central mantra echoed by large companies was "just in time" – optimising inventory, maximising cash flow and profitability. However, with the prolonged Covid-19 pandemic, supply chains will stay disrupted, compelling companies to revisit their strategy and shift away from a 'just in time' to a 'just in case' model.

Consider the impact of this disorder on the pharmaceuticals industry. The current health crisis has amplified the need for safe and affordable medicine, an essential commodity even during normal times. From sourcing raw materials to manufacand turing distribution of drugs, traditional business fundamentals have fallen short, to meet the public health outcry. So, it is obvious that in the post-Covid era, we will see a rise in new deliv-

self-reliant value chain. Currently, the combination of lean production and multiple global networks is leading to supply issues. Companies need to plan for 'just in case' vendors and partners over and above, 'just in time'

ery models built on a robust and

Particularly in pharmaceuticals, where the chain of regulations extends all the way to the last sup-

plier, a diverse set of vendors from different geographies are key to hedging risks in case of similar incidents. Large companies are also expected to work with smaller supply chain partners in various regions, rather than pursuing devaluation approaches that destroy the chain altogether. In the medium term, this will allow companies to have contractors locally or regionally.

As the industry recovers, players will need to adopt innovative approaches to manage uncertainties and risks. This will require the deployment of predictive models to help visualise multiple

> scenarios and conduct 'what-if' analysis on parameters. This includes anticip-

ating changes in demand, identifying risks and dependencies in the supply chain, and being able to plan input requirements and production schedules in such dynamic scenarios.

Tech edge to manufacturing

Manufacturing value chains, particularly in the pharma sector, have a long gestation time. Investing in advanced manufacturing technologies can help unlock value from within by enhancing productivity and reducing waste

tion. Additionally, by using concepts such as Industry 4.0 and technologies like IoT and Blockchain, companies can enhance quality control and ensure regulatory compliance – two issues that have plagued Indian pharma for some time.

through digitisation and automa-

India accounts for about 10 per cent of the world's pharmaceutical production by volume, but only 1.5 per cent by value. This crisis also presents Indian pharma with an opportunity to go beyond generic drugs, to become a reliable supplier in the specialty segment.

This time is to not only be future-proof from such shocks but also realise its unfulfilled potential. While the industry re-imagines its operational philosophy, it needs a nurturing ecosystem led by the government in order to

make a prominent mark in the global rung. Moreover, the government and regulators have a huge role to play in managing IP and, advancing innovation and R&D.

As global markets consider derisking strategies, Indian pharma must proactively become more agile and resilient to emerge as the true 'pharmacy of the world' both in quantity and quality of medicines, starting from building its manufacturing capabilities.

As we look ahead with cautious optimism, the way forward can be summed up by something Henry Ford wrote, "The remains of the old must be decently laid away, the path of the new prepared. That is the difference between revolution and progress".

The writer is Managing Director, ACG.

NEWS

Saint Gobain sets a new record, puts up a 600-bed Covid hospital in Surat in 17 days

Project demonstrates promise of gypsum plasterboard-based drywall technology

RUTAM VORA Ahmedabad, August 28

At a time when labour shortage is hurting the construction sector, causing cost escalation and delays in the completion of projects, Saint Gobain India Pvt Ltd -Gyproc marked a new record by erecting a 600-bed Covid-19 facility in Surat in just 17 days.

The company created 52,000 sq ft of walled partitions across eight floors of the existing structure to convert it into a Covid-19 hospital by using specialised gypsum plasterboard-based drywall technology.

The company's Managing Director, Venkat Subramanian, credits the technology for its low cost and faster construction than the conventional brick and masonry

"The Surat hospital project was

beyond possibility for brick and masonry as the government wanted to build the Covid-19 facility meeting WHO guidelines in less than three weeks. This was an excellent opportunity to display our expertise as well as the capabilities of gypsum plasterboard material and technology. We completed the project earlier than targeted," Subramanian told BusinessLine.

During June-July, when the diamond city was witnessing a surge of Covid-19 with 250-280 cases reporting to the hospitals



The newly-constructed 600-bed Covid hospital in Surat

daily, the authorities rushed to set up additional bed capacities as fast as possible.

But reverse migration of labourers post the lockdown cast a shadow on completing the project in time. The gypsum plasterboard drywall made from natural gypsum rocks are easy to install with reduced workforce, which turned things in favour of Saint Gobain.

"The total costs are less by 15-20

19.41

per cent and time saved is 3-4 months for a large project that would take 18-24 months," said Subramanian, underlining the emerging opportunities amid growing urbanisation and thrust for hospital infrastruc-

Saves time and labour "This is a product that is light-

weight and suitable for high-rise buildings in cities. An abundant and cheap labour phenomenon is not the case any more in India, so it is a labour-saving technology. And since this technology allows other related activities such as mechanical, electrical, plumbing work simultaneously, it saves time too," he added.

Currently, sectors such as office space, hospitals, hotels/hospitality markets are key business for Saint Gobain but Covid-19 has dented the growth trajectory. The market size for gypsum plasterboard drywall technology is estimated at about 120 million sq meters.

Covid-19 opportunities

"All businesses have got affected by Covid, so has ours. We will certainly close this year lower than where we ended last year. And going back to the pre-Covid levels very soon is a challenge. But healthcare infrastructure, real estate projects, warehousing for ecommerce players and office projects for IT companies are some of the emerging opportunities in a post-Covid scenario," Subramanian stated, adding that the company's long-term vision is to get into the residential seg-

Saint Gobain has currently four operational plants located in Haryana, Maharashtra, Karnataka and Gujarat.

It has laid down plans to invest around ₹400 crore for the fifth the new plant. Funding for the agencies.

plant near Visakhapatnam in Andhra Pradesh. "Our existing capacity is 80 million sq meters per annum. And we are looking to add another 40 million from

capex will be through internal accruals," he added. The company is also exploring opportunities to provide Surat-like construction solutions to other States and

FACT THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LTD. (A Government of India Enterprise) Regd. Office: Eloor, Udyogamandal-683 501, Kochi, Kerala, CIN:L24129KL1943G01000371 Phone: 0484-2546586, Fax: 0484 2546637 Email: kvbnair@factltd.com, website: http://www.fact.co.ir

NOTICE OF 76TH ANNUAL GENERAL MEETING OF THE FERTILISERS

AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED NOTICE is hereby given that the 76th Annual General Meeting (AGM) of the members of The Fertilisers and Chemicals

Travancore Ltd will be held on Wednesday the 23rd September, 2020, at 11.00 A.M., through Video Conferencing "VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business set out in the Notice calling the AGM: The Company has sent the Notice of AGM along with Annual Report on 27-08-2020 through electronic mode to

members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated 5th May 2020 read with circulars dated 08th April, 2020 and 13th April, 2020. The Notice of 76th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31-03-2020 is available on the website of the Company at www.fact.co.in and at the website of the National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") only. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies, Act 2013.

Relevant documents referred to in the Notice of the AGM and Explanatory Statement are open for inspection by the members at the registered office of the Company on all working days (ie, except Sundays and Public Holidays) during business hours upto the date of the Meeting. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Managemer

and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of The Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and Ministry of Corporate Affairs (MCA) Circulars dated 08th April, 2020, 13th April, 2020 and 05th May, 2020 the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating voting through electronic means, as the authorized e-Voting agency. The facility of casting votes by a member using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL.

Only a person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on 14-09-2020 (Cut-off date) are provided with the facility to cast their vote electronically, by availing the facility of remote e-voting prior to AGM or remote e-voting during the AGM, on all the resolutions set forth in the

The voting period begins on 20-09-2020 at 09.00 AM and ends on 22-09-2020 at 05.00 PM. During this period shareholders' of the Company, holding Shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 14-09-2020 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The remote evoting module during the AGM shall be disabled by CDSL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Any person who acquired shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at cs rta@bfsl.co.in.However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then he can use his existing login ID and password, and cast the vote.

As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report will be sent to members. Members who have not registered their email addresses are requested to follow the process mentioned below on or before 05.00 PM on 13th September 2020 for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting.

Manner of registering / updating, e-mail addresses for receiving Annual Report : (A) Shares held in Physical Mode: Please send an email to RTA at cs_rta@bfsl.co.in or the Company a kvbnair@factltd.com mentioning the First/sole shareholders name, Registered Folio number, Email address self attested copy of PAN Card, self attested copy of address proof (Aadhar card/voter ID/passport/utility bill) and contact

(B) Shares held in Demat Mode: Please contact the Depository Participant (DP) and register your email address as per

The Board of Directors of the Company has appointed Shri M.C. Sajumon, Practising Company Secretary, Littonia Cottage, M.A. Balakrishnan Road, Kochi-682018, as Scrutiniser to scrutinise the remote e-voting in a fair and

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 By Order of the Board of Directors K.V. Balakrishnan Nair

Place: Kakinada

Date : August 28, 2020

APEX FROZEN FOODS LIMITED

(CIN L15490AP2012PLC080067) #3-160, Panasapadu, Kakinada - 533 005. Andhra Pradesh, India. Email: cs@apexfrozenfoods.com Website: www.apexfrozenfoods.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2020

(₹ In Lakhs except earnings per share basic and diluted) **QUARTER ENDED** YEAR ENDED **PARTICULARS** No. 31-03-2020 (Audited) 30-06-2020 31-03-2020 30.06.2019 22,088.99 14,596.83 22,604.61 84,609.99 Total Income 1,164.06 1,201.06 1,162.79 8,076.04 Net profit before tax 6.064.17 Net profit after tax 846.92 915.79 830.91 Total Comprehensive Incomfor the period [Comprising profit for the period (after tax) 1,229.36 799.76 6,449.40 and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital 3125.00 3125.00 3125.00 3125.00 (Face Value ₹ 10/- each) Earnings Per Share (of ₹ 10/- each) in ₹ (not annualised) Basic 2.93 19.41 Diluted

NOTE: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website. (www.apexfrozenfoods.in)

The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on August 28,2020. For and on behalf of Board of Directors of **APEX FROZEN FOODS LIMITED**

(Karuturi Satyanarayana Murthy) Chairman & Managing Director GMR Infrastructure Limited
Regod Office Hydra Michael Control Phono Control District Michael Control Phono Control E: Gil.Cosecv@gmrgroup in W: www.gmrgroup in CIN: L45203MH1996PLC281138

NOTICE

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ('VC') on Monday, September 21, 2020 at 3.00 pm BT, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ('SEBI LODRA'), read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI (collectively referred to as 'relevant circulars') to transact the business, as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM, In compliance with the relevant circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent only through electronic mode to all those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website www.gmrgroupin, websites of the Stock Exchanges i.e, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Company's Registrar and Share Transfer Agent, Kfin Technologies Private Limited ('Kfintech') at https://evoting.karvy.com/. Members can attend and participate in the Notice of the AGM. Notice of the AGM.

Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depositor Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company' Registrar and Share Transfer Agent ('RTA'), Kfin Technologies Private Limited, Kfintecl Selenium Tower B, Plot 31–32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032.

The Members who have not registered/updated their email address and therefore could not receive the Annual Report, Notice of AGM and instructions for e-voting, the Company has provided the link to update their email address and mobile number at http://ris.kfintech.com/email_registration/ to receive the Annual Report and Notice of AGM (including instructions for e-voting). The Company is providing the facility to all its Members to cast their votes by electroni

The Company is providing the facility to all its Members to cast their votes by electronic means both through remote e-voting and e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/ e-voting for Members holding shares in Dematerialized mode, Physical mode and for Members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM. In case of queries or grievances pertaining to e-voting, Members are requested to contact Mr. S.V. Raju, DGM, Kfin Technologies Private Limited at Phone: +91 40 6716 2222, Email: einward.ris@kfintech.com.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI LODR, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Monday, September 14, 2020 to Monday, September 21, 2020 (both days inclusive) during which no transfer of shares will be registered.

registered. Members holding shares in dematerialized form are requested to register/update their complete bank details with their Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts by submitting the requisite documents and the Members holding shares in physical form are requested to contact the Company/ RTA ('Knitech') by accessing the link https://kprism.kfintech.com/investor/query/Correspondence.aspx or by emailing at Gil.Cosecy@gmrgroup.in by submitting (i) their bank account details viz. name and address of the branch of the bank, MICR code of the branch, type of account and account number, (ii) self-attested copy of PAN and cancelled cheque leaf.

For GMR Infrastructure Limited

For GMR Infrastructure Limited

T. Venkat Ramana GMR GROUP - GIL / 157 / PREM ASSOCIATES

Place: Udyogamandal Date: 27 - 08 - 2020

Company Secretary & ED (Fin)

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I MOHD. SOHAIL MOHD. GAUS SHAIKH HAVE CHANGED MY NAME TO MOHAMMED SOHAIL MOHAMMED GAOS VIDE MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (X -19877) DATED 2 - 8 AUGUST

I HAVE CHANGED MY NAME FROM SUGANDHI ANTHONY TO SUGANDHI ANTHONY DCRUZ AS PER DOCUMENT.

I, IRSHAD AHMED R/O NO-924, HIMMAT NAGAR, SP ROAD, WADALA(E) MUMBAI-37 HAVE CHANGED MY NAME TO IRSHAD AHMED KHAN FOR ALL PURPOSES

CL-713 I, LAL MOHAMMED R/O NO-924, HIMMAT NAGAR, SP ROAD, SANGAM NAGAR WADALA(E), MUMBAI-37 HAVE CHANGED MY NAME TO LAL MOHAMMAD KHAN FOR ALL PURPOSES.

TAFZAL ALI GULAM HUSAIN MERCHANT HENCEFORTH WILL BE KNOWN AS AFZAL GULAMHUSAIN MERCHANT VIDE AADHAR NO: 772521539149. CL-721 I HAVE CHANGED MY NAME FROM

ANTOJEBIN ANTHONY NADAR TO ANTOJEBIN ANTHONY AS PER AFFIDAVIT. CL-840 I HAVE CHANGED MY NAME FROM ASIYA

NASIR HUSAIN ZARIWALA TO ASHIA NASIR HUSSAIN ZARIWALA AS PER AFFIDAVIT. CL-840 A I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED YUSUF TO MOHAMMAD

YUSUF MOHAMMED SHAFI ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-840 B I HAVE CHANGED MY NAME FROM SAJIDA TO KHAN SAJEEDA KHATOON AS PER AFFIDAVIT. CL-840 C

I HAVE CHANGED MY NAME FROM RODRIGUES MARIAN RUBY VICTOR RICHARD TO MARIAN DONMARK GOMES AS PER AFFIDAVIT CL-929

I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI MOHD AMAN MUSTAK TO AMAN MUSTAK QURESHI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM NASIR TO ABDUL NASIR QURESHI AS PER **DOCUMENTS** CL-2 I HAVE CHANGED MY NAME FROM

DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM KAMAL GHANSHAM PUNJABI TO KAMAL GHANSHAMDAS PUNJABI AS PER

KALPANA TO KARISHMA JAIN AS PER

DOCUMENTS CL-4 I HAVE CHANGED MY NAME FROM SONALI ANTU THORAT TO ZAINAB MOHAMMED YUSUF SHAIKH AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM SONALI ANTU THORAT TO ZAINAB MOHAMMED YUSUF SHAIKH AS PER

DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ANIS SIDDIQUI TO MOHAMMED ANIS MOHAMMED YUNUS

SIDDIQUI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SHAKIR TO MOHD. SHAKIR MANSOORI VIDE DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM FAHIM DAWOOD SHAIKH'

'MOHAMMAD FAHIM SHAIKH' AS PER DEEDPOLL. I HAVE CHANGED MY NAME FROM JAHANARA, / JAHARA, / JAHA ARA TO JAHARA MOHD IQBAL SHAIKH AS PER THE DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHOEB IQBAL SHAIKH TO SHOIB MOHAMMED IQBAL SHAIKH AS PER THE DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM HEENA KAMLESH MEHTA TO HEENA MEHTA AS PER THE DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM KR KRANTI TRIPATHI, / KRANTI DUBEY, KRANTI DUBE TO KRANTI ARVIND TIWARI AS PER THE DOCUMENTS CL-13

I HAVE CHANGED MY NAME FROM RAVINDRA DUBE TO RAVINDRA DUBEY AS PER THE DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM SANJAYKUMAR SHARMA TO SANJAY

BESHO SHARMA AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM S PREMALATHA N K S MANI/PREMALATHA

SUBRAMANIAM TO PREMLATHA SUBRAMANIAM AS PER DECLARATION CL-16 I GOPAL LAXMANDAS DAMBIR HAVE

CHANGED MY NAME TO GOPAL LAXMANDAS DHAMIR AS **DOCUMENTS** CL-17

I MADHUBALA GOPAL DAMBIR HAVE CHANGED MY NAME TO MADHUBALA GOPAL DHAMIR AS PER DOCUMENTS

CHANGED MY NAME TO SHWETA TARESH DHAMIR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM

I SHWETA TARESH THAPAR HAVE

DEVASHI DHUDA GOHIL TO DEVSHI DHUDA GOHIL AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM MADHU

DEVASHI GOHIL TO MADHU DEVSHI GOHIL AS PER DOCUMENTS I JAIN MONICADEVI MAHAVEER HAVE CHANGED MY NAME TO MONIKADEVI MAHAVEER JAIN AS PER DOCUMENTS

CL-22 I MEENA JAIN HAVE CHANGED MY NAME TO MONIKADEVI MAHAVEER JAIN AS PER **DOCUMENTS**

TO RISHABH MAHAVEER JAIN AS PER **DOCUMENTS** I MONICA MAHAVEER JAIN HAVE

I RISHAB JAIN HAVE CHANGED MY NAME

CHANGED MY NAME TO MONIKADEVI MAHAVEER JAIN AS PER DOCUMENTS

I JAIN MAHAVIR KUMAR BASANTILAL HAVE CHANGED MY NAME TO MAHAVEER KUMAR BASANTILAL JAIN AS PER DOCUMENTS CL-26 I MONICA MAHAVIR KUMAR JAIN HAVE

CHANGED MY NAME TO MONIKADEVI MAHAVEER JAIN AS PER DOCUMENTS CL-27 I HAVE CHANGED MY NAME FROM

HANNAN FAROOQ LAKDAWALA TO HANAN FAROOQ LAKDAWALA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM MAHESHKUMAR LAXMICHAND DEDHIA

TO MAHESH LAXMICHAND DEDHIA AS PER DOCUMENTS. CHOUDHARY HAJI KARIMULLAH SAMIULLAH HAVE CHANGED MY NAME

TO KARIMULLAH SAMIULLAH CHOUDHARY AS PER DOCUMENTS I CHOUDHARY SAIFUNNISA HAJI KARIMULLAH HAVE CHANGED MY NAME

SAIFUNNISA KARIMULLAH

CHOUDHARY AS PER DOCUMENTS I ZAREENA GULAM ASHRAF KHAN HAVE CHANGED MY NAME TO ZARINA GULAM ASHRAF KHAN AS PER DOCUMENTS



दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लिमिटेड (डीएचएफएल) राष्ट्रीय कार्यालय. : एचडीआयएल टॉवर, तळमजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व),

मागणी सूचना

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(१) अन्वये सूचना ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (''डीएचएफएल'') चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन खालील नमुद कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना कलम १३(२) अन्वये दिनांक ०७.०८.२०२० रोजीची सूचना जारी केली होती, ज्यांनी डीएचएफएलच्या मुंबई मॅट्रो शाखेकडून कर्ज खाते क्र. ०००२५२३३ अंतर्गत कर्ज घेतले आणि डीएचएफएलला

त्यांच्या कर्जाचे पूर्व समान मासिक हमे (पीईएमआयएज/ समान मासिक हमे (ईएमआयज) अदा करण्यास कसूर केलेली आहे. त्यांचे कर्ज खाते नॅशनल हाऊसिंग बँकेद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यानी डीएचएफएल ला स्थावर मिळकत/मिळकर्तीचे (तारण मत्ता) तारण पुरविले आहे, ज्याचा तपशिल येथे खाली वर्णन केलेला आहे. डीएचएफएल ला सदर कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेचा तपशिल सुध्दा येथे खाली नमुद करण्यात आला आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्टच्या तरतुर्दीन्वये खालील कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांच्या विरोधात कार्यवाही सरू केली आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांनी सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांत येथील खालील नमद थकबाकी अदा करण्यास 🛭 कसर केल्यास निम्नस्वाक्षरीकारांना येथील नमूद नुसार त्यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेसह संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याज, परिव्यय वसूल करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (४) अन्वये विहित कोणतेही किंवा सर्व उपाय सुरू करणे आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकाराचा वापर करणे भाग पडेल. सर्वसामान्य जनतेला येथील खालील वर्णिलेल्या मिळकत/मिळकतीसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचनेची तारीख आणि इतर तपशिल ०६.०८.२०२० रोजीस देय रु. ५३,००,५७,५८५/- (रुपये त्रेपन्न कोटी सत्तावण्ण हजार पाचशे पंच्याऐंशी) सह प्रदानाच्या तारखेपर्यंत ०७.०८.२०२० पासुनचे पढील व्याज, ना

अनुपालन प्रभार, अनुषंगिक खर्च, परिव्यय आणि कोणतेही अन्य प्रभार **१. डिझर्व्ह एक्झिम प्रा. लि.**, युनिट क्र. २४, २ रा मजला, ब्रिजवासी इंडस्ट्रियल इस्टेट, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३. (कर्जदार/गहाणवटदार)

आणि येथे सुध्दा: डिझर्व्ह, सीएसटी रोड जंक्शन, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई प्रिमायसेस, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००९८. **२. श्री. संतोष लक्ष्मण सारडा,** फ्लॅट क्र. १०३-१०४, शिवालया रेसिडेन्सी, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००९०१.

३. श्री. दीपक लक्ष्मण सारडा, फ्लॅट क्र. ७०५-७०६, शिवालया रेसिडेन्सी, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१.

<mark>४. श्री. मनिष लक्ष्मण सारडा,</mark> फ्लॅट क्र. ७०५-७०६, शिवालया रेसिडेन्सी, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१.

श्री. उत्कर्ष संतोष सारडा, फ्लॅट क्र. १०३-१०४, शिवालया रेसिडेन्सी, ठाकुर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई- ४००१०१.

(संचालक/हमीदार) **६. डिझर्व्ह रियल इस्टेट प्रा. लि.,** युनिट क्र. २४, २ रा मजला, ब्रिजवासी इंडस्ट्रियल इस्टेट, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३.

नारण मत्तेचा तपशीलः सर्व्हे क्र. ३१३, हिस्सा क्र. १५ (भाग), सीटीएस क्र. ५०१३ए/२ए आणि २बी, गाव कोले कल्याण, सीएसटी रोड, कलिना, साताक्रझ (पू.), मुंबई- ४०००९८ येथे असलेल्या जिमनीच्या (मोजमापित ४३४ चौ. मी. गार्डनसाठी राखीव क्षेत्र वगळून) अंदाजे १०३९ चौ. मी) सर्व त्या भाग आणि विभागासह एकत्रित मोजमापित १५६५२ चर्टई क्षेत्र त्यावरील रचना आणि त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील बांधकामाचे नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार.

वरील नमुद गहाण मिळकतीचा तपशील ७.०८.२०२० रोजीच्या कलम १३ (२) सूचनेच्या परिशिष्टात अधिक विशेषताः वर्णिलेला आहे जी तुम्हाला पोस्टाने/कृरियरने अगोदर पाठविण्यात आली आहे आणि तारण मत्तेवर चिकटवण्यात आली आहे.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(५) नुसार आम्ही याद्वारे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत कर्जदारांना तारण मालमत्तेच भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रक किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावाकरिता सूचना प्रकाशित करण्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण धनकोंना थकीत रकमेचा भरणा करून ''तारण मालमत्ता'' विमोचित करण्याचा हक्क आहे. कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदार यांना त्यामुळे संपूर्ण थकबाकी रकमेसह एकषित त्यावरील उपार्जित व्याज, परिव्यय आणि प्रभार, खर्च चुकता करण्याची आणि येथे नमुद नुसार सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपूर्वी तारण मत्ता विमोचित करण्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (१३) अन्वये डीएचएफएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील वर्णिलेल्या तारण मत्तेंसह व्यवहार

आणि/किंवा हस्तांतर करण्यापासून कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे आणि सरफैसी ॲक्टच्या सदर तरतुदीचे अनुपालन न करणे हा सरफैसी ॲक्टच्या कलम २९ सदर सूचना ही सर्व इतर अधिनियमान्वये उपलब्ध डीएचएफएलच्या हक्क आणि उपायांना बाधा येवू देता जारी करण्यात आली आहे आणि त्यांनी कोणतीही सवलत दिल्याचे समज् नये. डीएचएफएलला कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदारांद्वारे देय आणि थकीत आढळलेल्या रकमेसाठी पुढे मागणी करण्याचा हक्कसुध्दा डीएचएफएलने राखून ठेवला आहे. सदर सुचनेशी संबंधित सर्व पत्रव्यवहार प्राधिकृत अधिकारी, होलसेल लेंडिंग डिव्हिजन, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड, एचडीआयएल टॉवर, तळमजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन

रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ यांचेकडे करणे आवश्यक आहे. ठिकाण : बांद्रा,मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक : २७.०८.२०२० दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.

OICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तल मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक

प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा व लिलाव (नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरत्दीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कंजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	येणेवाकी स्वकम ₹	आरक्षित मूल्य (रूपयात) इसारा अनामत देव (रूपुर्यात)	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(अ)	(相)	(前)	(ঙী)	(ई)	(एफ)	(जी)
1.	जन महिला सारीस प्रा. लि. (कर्जदाराचे), अब्दुल खालिक नूर मोहम्मद मुखी, सुरेंद्र वाय सोनी, सुमाष शर्मा, देवेंद्र मोहनलाल पटेल, निमिश ठाकोर, अमित कुमार शॉ/ लोन नं एलबीएमयूएम ००००३६२०८०६	फ्लॅट क्रमांक ६४, इमारत क्रमांक २, सम्राट सीएचएस लि. सहावा मजला, एचआयजी कॉलनी, बांद्रा रिक्लेमेशन, के.सी. मार्ग, लीलावती हॉस्पिटलच्या पुढे, बांद्रा वेस्ट, मुंबई ४०००५०, मीजमापित क्षेत्र ५७० चौरस फूट. (चटई क्षेत्र), गाव-बांद्रा, तालुका- अंधेरी, मुंबई उपनगरी जिल्हा व मुंबई येथील सीटीएस क्रमांक ७५९, ७६० येथे वर स्थित आहे. मालमत्तेची स्थिती- लीज होल्ड	₹ २,३७,१९, ०४५/- (दि. ऑगस्ट २८ २०२० पर्यत)	₹	सप्टेंबर १८, २०२० सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० पर्यंत	सप्टेंबर ३०, २०२० दुपारी १२:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (https://disposalhub.com) मे, नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना दि. सप्टेंबर २९, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० पूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे, अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंघेरी- पू., मुंबई- ४००० १३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. सप्टेंबर २९, २०२० रोजी द्. ०२.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह - डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नींद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ** मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी– पू., मुंबई– ४०००९३ येथे दि. सप्टेंबर २९, २०२० रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बैंक लिमिटेडला ८२९१९५८७६५/ ९९९३०३४९८८ वर किंवा मे: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ९७१००२९९३३/ ९८१०० २९९२६/ ०१२४४२३३९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड., ३. **बीपीसीएम सुपर व्हॅल्यू प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, https://www.icicibank.com/n4p4s.

विनांक : ऑगस्ट २९, २०२० ठिकाण : मुंबई

रवाक्षरित/-प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड



जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन

(सीआयएन: यु ७४९९९ एमएच २००७ एनपीएल १६८९७५) बी-१०१, बिझनेस स्क्वेअर ॲट सॉलिटेअर पार्क, १ला मजला, बी-विंग, अंधेरी-कुर्ला रोड, चकाला जंक्शन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दू: +९१-२२-४२८७७७७ ई-मेल : contact@jito.org वेबसाईट : www.jito.org

जाहीर सूचना चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटींग

याद्वारे सूचना देण्यांत येते की, दिनांक १४ ऑगस्ट, २०२० च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरत्दी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० च्या सकर्युलर्स (''एमसीए सकर्युलर्स'') च्या अनुपालनांत कंपनीच्या सभासदांची चौदावी (१४वी) वार्षिक सर्वसाधरण सभा ('एजीएम') शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. इलेक्ट्रॉनिक माध्यम, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअक मिन्स (''ओएव्हीएम'')

एमसीए सकर्युलर्सच्या अनुपालनांत, आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह (''वार्षिक अहवाल'') एजीएमची सूचना कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲंड्रेसेस नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. जर त्यांचे ई-मेल ॲंड्रेस कंपनीकडे नोंदवलेले नसतील तर फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्दिष्टासाठी, सभासद

contact@jito.org येथे कंपनीला लिहन त्यांचा ई-मेल आयडी नोंदवू शकतात. ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया ते कंपनीकडे नोंदवावेत. असे सभासद रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा सभेमध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत त्यांचे मत सुध्दा देऊ शकतात.

सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jito.org वर सुध्दा उपलब्ध असतील www.evoting.nsdl.com येथे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाईटवर सुध्दा सूचना उपलब्ध असेल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेसाठी हिशोबांत धरले जाईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या अनुपालनांत कंपनी तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटींगची सुविधा पुरवली आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी घेण्यांत येणाऱ्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या १४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करावयाच्या सर्व कामकाजासाठी ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी प्राधिकृत एजन्सी म्हणून कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्त केली आहे. अधिनियम आणि नियमांनुसार आवश्यक तपशिल खालील प्रमाणे :

् इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मते देण्यासाठी पात्रता ठरवण्याकरिता कट–ऑफ डेट आहे शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०. ई– व्होटींग ३ (तीन) दिवसांसाठी खुले राहील आणि सर्व सभासदांसाठी मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. सुरु होऊन गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०, रोजी सं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडून ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल.

सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगला अनुमती नसेल. ्ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांची मते दिली नसतील ते सभासद एजीएममध्ये त्यांचा ई-व्होटींग अधिकार वापरू शकतील. कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग साठीची व्यवस्था करेल.

्एखादा सभासद रिमोट ई-व्होटींग मार्फत मत देण्याचा त्याचा/तिचा अधिकार वापरल्यानंतरही सभेत सहभागी होऊ शकतो परंतु, सभेत पुन्हा मत देण्याची अनुमती दिली जाणार नाही.

े केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास तसेच एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मतदान करण्यास हक्कदार असेल. जी व्यक्ती सूचना ई-मेल केल्यानंतर कंपनीची सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस सभासद असेल तर ती त्यांचे नाव आणि युनिक आयडी नंबर नमूद करुन evting@jito.org वर एक ई-मेल पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवून रिमोट ई-व्होटींग करु शकते.

रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग, सरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून कंपनीने मे.यू.पी. जैन अँड कंपनी चे श्री. उम्मेदमल पी. जैन, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी (सीपी क्र. २२३५) यांची नियुक्ती केली आहे. ई-व्होटींगशी संबंधित तपशिलवार निर्देशांसाठी. सभासदांनी कपया. १४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेतील ''टीपा'' अनुभाग पहावा. ई-व्होटींग प्रक्रियेशी संबंधित चौकशी किंवा तक्रारींच्या बाबतीत सभासद www.evoting.nsdl.com च्या

डाऊनलोड सेकशन येथे उपलब्ध सभासदांसाठी फ्रिकवेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएकयुज) आणि सभासदांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाह शकतात किंवा पुढील ठिकाणी संपर्क साधू शकतात.

	(
ľ	कंपनीचे नाव	जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन		
ı	पत्ता	बी-१०१, बिझनेस स्क्वेअर ॲट सॉलिटेअर पार्क, १ला मजला अंधेरी-कुर्ला रोड, चकाला,		
l		अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३		
l	नाव आणि पद	श्री. रोहीत समर्थ-जनरल मॅनेजर		
l	दू. क्र.	<i>୦२२–४२८७७७७</i>		
	ई-मेल आयडी	evoting@jito.org		

संचालक मंडळाच्या आदेशावरून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन साठी सही/-

अनिल जैन

सेक्रेटरी जनरल

डीआयएन: ००१८१९६०

ठिकाण : मुंबई दिनांक: २९ ऑगस्ट, २०२० जाहीर सूचना

आमचे अशील तेजस विराल दलाल उर्फ तेजल काचनलाल शाह हे मयत काचनलाल प्रषोत्तमदार शाह यांचे मात्र वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी असल्याच्या सुकृताद्वारे मालक असून त्यांच्याकडे ब्लॉक क्र. ३/बी, कुसुम भारती सीएचएस लि., कुसुम भारती बिल्डिंग क्र. २, मारवे रोड, मालाड (प), मुंबई ६४ च्या संदर्भातील हक्क, नामाधिकार आणि हितसंबध आहेत. सदर फ्लॅटच्या संदर्भामधील शेअर प्रमाणपत्र धारक विभिन्न क्र. ४१० ते ४१५ (दोन्ही एकत्रित) हे हरविले आणि/किंवा गहाळ झाले आहे. आमच्या अशीलांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरीता सदर सोसायटीकडे अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तींना सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये कोणताही आक्षेप किंवा दावे जसे की, विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, करार, कंत्राट इ. असल्यास त्यांनी तसे लिखित परक कागदपत्रांच्या पराव्यासह या सचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सदर सोसायटी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल. दिनांक २९ ऑगस्ट, २०२०

> महेंद्र खिमजी शाह, वकील उच्च न्यायालय पियुश महेंद्र शाह, वकील आणि सॉलिसिटर, इंग्लंड आणि वेल्स ४०६, हमाम हाऊस, हमाम स्ट्रिट, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१

मॅगेल्लानिक क्लाउड लिमिटेड

CIN: L72100MH1981PLC339095 नोंदणीकृत कार्यालयः यूनीट क्र. ४०५, टेक्नो आयटी पार्क, लिंक रोड, एसके क्लबच्या जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४००९०३, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्र.: ८६५२८८३३१० इमेल: compliance@magellanic-cloud.com

सभासदांना ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

प्रिय सभासद, याद्वारे नोटीस देण्यात येते की ३९ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी १०.०० (भाप्रवे) वाजता कोंपोरेट व्यवहार मंत्रालयाचे परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२० जे कंपन्यांना सभासदांच्या एखाद्या सामायिक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीविना सेबी परिपत्रकःएसइबीआय/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकित १२ में, २०२० सह वाचावयाच्या सर्वसाधारण परिपत्रक दिनांकित ०८ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक दिनांकित १३ एप्रिल, २०२० मध्ये सविस्तर दिलेल्या पद्धतीने एजीएम घेऊ देते त्यानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा ओएव्हीएम मार्फत घेण्यात येईल, प्रॉक्सीच्या नियुक्तीची सुविधा एजीएमसाठी उपलब्ध असणारा नाही आणि म्हणून प्रॉक्सी प्रपत्र आणि उपस्थिती स्लिप जोडण्याची गरज यासह कमी करण्यात आली आहे आणि ३९ व्या एजीएमच्या नोटीसला जोडलेले नाहीत.

३९ व्या एजीएमची नोटीस आणि ३९ ार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी वार्षिक अहवालासह आर्थिव विवरणपत्रे, ३९ व्या एजीएममध्ये सामील होण्याचा लॉग इन तपशील यासहित त्या सर्व सभासदांना ज्यांचे इमेल अँद्रेसेस् एमसीए परिपत्रक(के) आणि सेबी परिपत्राकानुसार कंपनीकडे किंवा तिच्या रजिस्ट्रार आणि शएअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) कडे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझीटरी पार्टिसिपन्टसकडे नोंदलेले आहेत त्यांना फक्त इमेलद्वारे पाठवण्यात येतील. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ३८ व्या एजीएममध्ये सामील होऊ शकतील. ३९ व्या एजीएममध्ये सामील होण्यासाठी सूचना आणि रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदानात सहभागी होण्याची किंवा ३९ व्या एजीएम दरम्यान इ-व्होटिंग सिस्टीममार्फत मत देण्याची पद्धत ३९ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये पुरवण्यात आली आहे. एजीएमला व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहणाऱ्या सभासदांची कंपन्या अधिनियमाच्या कलम १०३ अधीन गणसंख्येची निश्चीत करण्यासाठी गणना केली जाईल. ३९ व्या एजीएमची नोटीस आणि वार्षिक अबवाल कंपनीची वेबसाइट www.magellanic-cloud.com आणि स्टॉक एक्स्चेंजची (म्हणजें बीएसइ)ची वेबसाइट आणि सीडीएसएलच्या वेबसाइट वर सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल.

ज्या सभासदांचे इमेल ॲंड्रेस डिपॉझीडरीज्कडे नोंदलेले नाहीत ते ३९ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये प्रस्तावित तरावांसाठी इ-व्होटिंग करिता लॉग इल क्रीडेन्शियल्स प्राप्त करण्यासाठी पुढील पद्धतीने

 प्रत्यक्ष भागधारकांसाठी – कॉपया फोलिओ क्र., समासदाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोरची आणि मागची), पेंन (पें न कार्डची स्व-साक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डची रुव-साक्षांकित प्रत) यासारखा आवश्यक तपशील कंपनीच्या इमेल आयडी compliance@magellanic-cloud.com वर इमेलने पुरवावा.

ii. हिमॅट भागधारकांसाती : कृयया हिमॅट खाते तपशील (सीडीएसएल – १६ अंकी लाभार्थी आयर्डी किंवा एनएसडीएल - १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी) नाव, एकत्रित खाते विवरणपत्राची क्लाएंट मास्टर प्रत, पॅन (पॅ न कार्डची स्व-साक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित प्रत) यासारखा आवश्यक तपशील कंपनीच्या इमेल आयडी compliance@magellanic-cloud.com वर इमलन पुरवाव

कृपया नोंद घ्याः तुमचा इमेल अँड्रेस कायमचा नोंदवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक होल्डिंग्सच्य बाबतीत, संबंधित डिपॉझीटरी पार्टिसिपन्टमार्फत त्यांचे इमेल ॲड्रेस नोंदवण्याची सभासदांना

iii. कंपनी / आरटीए डिपॉझीटरीज् बरोबर समन्वय राखतील आणि उपरोक्त भागधारकांना लॉग इन क्रिडेन्शियल्स पुरवर्तील.

मॅगेल्लानिक क्लाउड लिमिटेड करिता

तारीखः २७.०८.२०२० जगन मोहन रेड्डी थुम्मा ठिकाणः मुंबई (व्यवस्थापकीय संचालक

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Krishna Dattatray Gadgil and Mrs. Anagha Krishna Gadgil claiming to be the absolute owners of Flat No. 302 on the third Floor Admeasuring 665 Sq feet carpet area of the Building known as " Ganesh Kripa", situated at Shahaji Raje Marg, Vile Parle (E), Mumbai 400057 bearing C.T.S. Nos. 276, 276/1 Survey No. 42, Hissa No. 23(Part) of Revenue village Vile Parle (E), Mumbai 400057 in the Registration Sub District and Registration District of Mumbai Suburban and is at present holding clear and marketable title free from all encumbrances of any nature whatsoever, now intends to sell, transfer, assign and convey the same and the benefits thereto, unto and in favor of my

Any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use, occupation or possession of the aforesaid Flat and Shares and/or any part thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having any claim or objection by way of Sale, Transfer, Assign, Agreement for Sale, Memorandum of Understanding, Mortgage, Re-mortgage, loan, trust, lien, possession, re-possession, gift, inheritance, release, Irrevocable Power of Attorney, Letter of Allotment, lease, Sub-lease, Leave and License, Partnership, Joint Venture, LLP, Companies, Take Over Agreement, or otherwise, howsoever / whatsoever to the intended sale, transfer, assignment and handing over of the physical, vacant and peaceful possession of the said Flat and the benefits thereto to my client, should register their claim with documentary proof to me, within 14 days from the date of this notice, failing which no further claims and/or objections of any nature whatsoever from anybody thereafter shall be entertained and my clients shall be entitled to acquire the said Flat along with proposed. Shares and benefits thereto and to be in possession of the said Flat and proposed. Shares. Dated this 29th day of August, 2020.

NAME: MANOJ V JAIN & CO. CHARTERED ACCOUNATANTS ADDRESS: Office No. 502 Balaji Bussiness Centre, Ram Milan CHS Ltd., Opp State Bank of India, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400057

जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

गोदनीकृत कर्मातव : नमन संदर, ५वा मजला, देगा बीक्समार, प्लॉट न, मी-19, जो ब्लॉक, बांद्रे-कुली संकुल, बांद्रे-कुलो संकुल, बांद्रे (यूर्व), मुंबा – ४०० ०५१, फोन: +९९२२ ४२०२८०००, नेक्स +९९ २२ ४००२८००३ E: GLCosecy@gmrgroup.in W: www.gmrgroup.in CIN: L45203MH1996PLC281138

याद्वारे सृचित करण्यात येत आहे की एजीएमचे आयोजन करण्यासाठी प्रसारित करण्यात आसेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम आणि कंपनी बाबतीचे मंत्रालय ('एमसीए') यांनी सादर केलेली जनरल संकर्युलर नं. १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांकीत ५ मे २०२० यांच्या बरोबर वाचण्यात येगारी आणि इतर लागू होणारी सक्युंलर्स आणि सिक्युरीटीज ऑण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिक्रायरमेन्ट्स) रेम्युलेशन्स २०१५ ('सेबी एलओडीआर') आणि सेबी यांची (एकत्रितरीत्या 'संबंधित सर्क्युलर्स' असा उक्लेख असमारी) सर्क्युलर्स यांच्या लागू होगाऱ्या तरतुर्दीच्या अनुष्काने कंपनीतील २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही व्हिडीओ कॉन्फरसिंग ('व्हीसी') द्वारे

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळ द्रपारी ३.०० वाजता घेण्यात येईल संबंधित सरक्युलर्सची परिपूर्ती करण्याच्या दृष्टीने ज्यांचे ई-मेल एड्रेस कंपनी / हिमॉझिटरी पार्टीशिपन्ट्स यांच्याकठे नोंदविलेले आहेत अज्ञा सर्व समासदांना वार्षिक अहवाल २०१९-२० सोबत एजीएमची सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात येईल. वर उझेख केलेले दस्तारेवन कंपनीची वेबसाईट www.gmrgroup.in, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीचे रनिस्ट्रार ऑप्ड शेअर ट्रान्सफर एजंट, केपिज टेक्नॉलॉजीज प्रायक्ट लिमिटेड ('केफिनटेक') यांची वेबसाईट https://evoting.karvy.com/ वर देखील उपलब्ध असतील, सभासद फक्त व्हिसी / ओएव्हिएम फॅसिलिटी मार्फतच एजीएमला उपस्थित आणि सहमागी होऊ ककतील. एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमध्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सभासदांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसियन्ट्स माफेत आणि छापील

रवसपात पामधारमा असमाऱ्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार ॲंग्ड शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए'), केफिन टेक्नॉलॉजीज प्रायक्टेट लिमिटेड, केक्निटेक, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गांचीबोवली, फायनांशियल हिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद - ५०० ०३२ येथे पत्रव्यवहार करून आपल्या ई-मेल एड्रेसची नोंदणी करून ध्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल एड्रेस नोंदविलेले / अद्ययावत केलेले नाहीत आणि त्यामुळे ज्यांना वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना आणि ई-व्होटींगसाठी सूचना मिळू शकलेल्या नाहीत त्यांच्यासाठी वार्षिक अहवाल आणि एनीएमची सूचना (ई-व्होटींगच्या सूचनांसह) मिळविग्यासाठी http://ris.klintech.com/email_registration/ वर त्यांचे ई-मेल एड्रेस आणि मोबाइल नंबर्स अधयावत करण्यासाठी लिंक पुरविलेली आहे.

रिमोट ई-व्होटींग आणि एजीएमध्या दरम्यान ई-व्होटींग या दोन्ही मार्गानी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आयले मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना सुविधा पुरवित आहे. ही-मटेरिअलाइल्ड स्वरूपात, छापील स्वरूपात भागधारण असणाऱ्या सभासदांना ज्यांनी ई-मेल अँडेसेस नाँदविलेले नाहीत अशा सभासदांसादी रिमोट ई-व्होर्टींग , ई-व्होटींगची सविस्तर पद्भती एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे. ई-व्होटींग विषयी शंका / तक्राची असल्यास सभासदांनी श्री. एस. छी. राज, डीजीएम, केफिल टेक्नॉलॉजीज प्रायखेट लिमिटेड यांच्यात्ती दुरध्वनी +९९ ४० ६७९६ २२२२, ई-मेल : einward.ris@klintech.com, वर संपर्क साधावा अशी विनंती आहे. तसेच यापुढे कंपनी कायदा, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी एलओडीआरचे रेप्युलेकन ४२ यांच्या अनुसार असेही सुचित करण्यात येत आहे की कंपनीची रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील आणि या काळात

समभागांचे कोणतेही हस्तांतरण नोंदविष्यात वेपार नाही. गर्टीसिपन्ट्सकडे आवश्यक ते दस्तऐवज सादर करून त्यांचे बैंकेचे संपूर्ण तपशील गोंदवावेत / अध्यावत करावेत अशी जिनंती करण्यात येत आहे आणि छापील स्वरूपात भागधारमा असपान्या सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी (1) त्यांच्या बैंक खात्याची माहिती न्हणजेच बेंकेच्या शाखेचे नाव व पत्ता, शाखेचा एमआयसीआर कोड, खाल्याचा प्रकार व खाले क्रमांक (11) स्वतः प्रमाणित केलेली पॅनची प्रत व रह केलेली धनादेश पत्रिका वा शोकी https://kprism.kfintech.com/investor/query/Correspondence.aspx वर ई-मेल कराव्यात किंवा कंपनी/आरटीए ('केफिनटेक') यांच्यात्री gil.cosecy@gmrgroup.in द्वारे संपर्क साधावा जही विनंती करण्यात

न्धळ : नवी दिल्ली दिनांक २८ ऑगस्ट, २०२०

टी. वेंकट रमना कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिसर GMR GROUP - GIL / 157 / PREM ASSOCIATES - MAR

Infomedia Press Limited

CIN: L22219MH1955PLC281164

नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, एंपायर कॉम्प्लेक्स, ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०००१३ दूरध्यनी: +९१ २२ ४००१ ९००० / ६६६६ ७७७७ • ई-मेल: investors@infomedia18.in • वेबसाईट: www.infomediapress.in

कंपनीच्या सदस्यांसाठी सूचना पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ-मतदानासंबंधी माहिती

कंपनी कायदा, २०१३ मधील सर्व लागू तरतुदी व त्या अंतर्गत करण्यात आलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या आणि प्रगटिकरणाच्या आवश्यकता) नियम, २०१५ अन्वये आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") यांचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, आणि एमसीए व सेबी द्वारा जारी करण्यात आलेली इतर लागू परिपत्रके (एकत्रितपणे "संबंधित परिपत्रके" असे संबोधण्यात आले आहे) सोबत वाचले असता, कंपनीची पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी भाप्रवेळ २.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे (''व्हीसी'') एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येईल. सदस्य https://jiomeet.jio.com/infomediapressagm येथे अथवा https://emeetings.kfintech.com येथे व्हीसी द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकतील. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०३ अन्वये, व्हीसी द्वारा सहभागी

होणाऱ्या सभासदांची क्वोरमसाठी गणना करण्यात येईल. संबंधित परिपत्रकांच्या अन्वये एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चे वित्तीय विवरण, व त्याचबरोबर संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, आणि त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्तऐवज, कंपनीपाशी /डिपॉझिटरी सहभागी यांच्यापाशी ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदविले आहेत अशा सदस्यांना २८ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविण्यात आले आहेत. उपरोल्लेखित दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.infomediapress.in येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटसवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.klintech.com येथे देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

ही सूचना प्रसारित करण्यात आल्याच्या तारखेपासून ते एजीएमच्या तारखेपर्यंत कोणतेही शुल्क न आकारता सदस्यांना तपासण्यासाठी एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत.

सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई-मतदानासंबंधी सूचना

investors@infomedia18.in येथे ईमेल पाठवावे.

एजीएममध्ये मंजूर करण्यात येणाऱ्या ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार बजावण्यासाठी कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची (''ई-मतदान'') सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा घेतल्या आहेत. सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा उपयोग करून येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ मतदान पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात (''दूरस्थ ई-मतदान'').

त्याचप्रमाणे, एजीएमच्या ठिकाणी देखील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे मतदान करण्याची सुविधा ("इन्स्टा पोल") उपलब्ध असेल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले नाही असे एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य इन्स्टा पोल द्वारा एजीएममध्ये मतदान करू शकतील.

ई-मतदानाशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्डच्या तपशीलासह माहिती आणि सूचना सदस्यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आली आहे. व्हीसी द्वारा एजीएमला उपस्थित राहण्यासाठी देखील ह्याच लॉगइन क्रेडेन्शियलचा उपयोग करावा.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचा ई-मेल ॲडेस नोंदविलेला नाही अशा सदस्यांसाठी ई-मतदान आणि इन्स्टा पोल द्वारे मतदान करण्याच्या पद्धतीची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे आणि कंपनीची वेबसाईट: www.infomediapress.in येथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि केफिनटेक यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे देखील उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई – मतदान : रविवार, दिनांक २० सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजता संपण्याची वेळ

दूरस्थ ई-मतदान :गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल बंद

सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरी सहभागी यांच्यापाशी असलेल्या लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये, अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर, २०२० रोजी नाव असलेली व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल किंवा एजीएममध्ये सहभागी होण्यास आणि इन्स्टा पोलद्वारा मतदान करण्यास पात्र असेल.

ईमेल ॲड्रेसेसची नोंदणी / सुधारणा करण्याची पद्धती:

ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदविले नाहीत/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांकाच्या तपशीलासह पॅन कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोड्न कंपनीला investors@infomedia18.in येथे किंवा केफिनटेक यांना implinvestor@kfintech.com येथे कळवून ईमेल ॲड्रेसची नोंदणी करावी/

ज्यांनी डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ईमेलची नोंदणी केली नाही/सधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्याचे डिमेंट खाते ज्यांच्याकडे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ईमेल ॲंड्रेसची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

योग्य पडताळणीनंतर कंपनी / केफिनटेक द्वारा त्यांच्या नोंदणीकृत ईमेलच्या

पत्यावर त्यांचे लॉगइन क्रेडेन्शियल्स पाठविण्यात येतील. एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास आणि तिच्यापाशी अंतिम मुदतीच्या तारखेला समभाग असल्यास, सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या पद्धतीने युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल, सदर माहिती कंपनीच्या वेबसाईटवर आणि केफिनटेक यांच्या

 सदर सदस्य, एजीएमध्या सूचनेत कंपनीद्वारा नमूद करण्यात आलेल्या पद्धतीने ई-मतदानासंबंधी सूचनांनुसार त्यांचे मतदान करू शकतील.

ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपरिथत राहु शकतील परंतु ते एजीएमच्या ठिकाणी पुन्हा मतदान करण्यास पात्र ई-मतदानासंबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट:

''डाऊनलोडस'' भागात ड्रॉपडाऊन द्वारा उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ई—मतदान वापरण्याविषयी माहिती पुरुतक पहाये. काही चौकशी /तक्रार असल्यास, सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद

https://evoting.kfintech.com येथे ई-मतदानासाठी उपलब्ध असलेल्या

घेण्याची विनंती करण्यात येत आहे:

श्री. एस्. पी. वेणुगोपाल, महाव्यवस्थापक,

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

केफिन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड सेलेनियम टॉवर बी,प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,

नानाक्रमगुडा, हैदराबाद ५०० ०३२ दूरध्यनी क्रमांक: +९१ ४० ६७१६ १७००, टोल फ्री क्रमांक: १८०० ४२५ ८९९८ ई-ਸੇਲ : evoting.infomedia@kfintech.com

> संचालक मंडळाच्या आदेशाने इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड करिता सही/-तस्निम सिमेंटवाला

> > कंपनी सेक्रेटरी

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२०

epaper.freepressiournal in